

माहे जुलै, २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी  
लॅडी लघुपाटबंधारे योजना, ता. जव्हार, जि. ठाणे या योजनेस  
रु. ३८०.०० लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र. जस्तीचि २००७/प्र.क्र. ३८/ का.५  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २४ सप्टेंबर, २००७.

- वाचा :- १) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.लपायो-२००१/१७९७/(२२/२००१)-खारभूमी दि. १६ मार्च, २००२.  
२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. पूरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,  
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,  
दिनांक १४.९.२००७.

प्रस्तावना :- वरील क्रमांक (१) येथील शासन निर्णयान्वये तालुका जव्हार, जिल्हा ठाणे येथील लॅडी लघु पाटबंधारे या योजनेसाठी रुपये २३२६.१० लक्ष इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर योजना आदिवासी क्षेत्रातील आहे. सन २००७-०८ या वर्षात या योजनेस रुपये ३८०.०० लक्ष इतका निधी पुरवणी मागणीक्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सदर योजनेच्या कामासाठी आवश्यक निधी रुपये ३८०.०० लक्ष इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्रमांक १८८ अन्वये माहे जुलै, २००७ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र ( वित्तीय पुरवणी ) विनियोजन अधिनियम २००७ ( सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२० ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. उपरोक्त वाचा येथील अनु.क्र (३) वरील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु.३८०.००लक्ष (रुपये तीन कोटी एँशी लाख फक्त ) एवढी तरतूद अधिक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिनस्त ठेवली आहे. त्यांनी सदर तरतूदीचे वाटप संबंधितांना करावे. सदर तरतूद खर्च कराण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. संबंधित अधिक्षक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद वाचा येथील अ.क्र (३) वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अशिन राहून व खाली दर्शवलेल्या कॅश फलो प्रमाणे खर्च करावी.

(रु.लाखात)

लेखाशिर्ष	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एकूण
४,७०२	०	१५०	०	१५०	०	८०	०	३८०

मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जळवार व शासनास सादर करावा.

५. उपरोक्त तरतुदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशिर्ष ४७०२-लहान पाटबंधान्यांवरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- भूपृष्ठजल - राज्य योजनांतर्गत योजना (००)(०४) कोकण पाटबंधारे मंडळास भागभांडवली अंशदान (४७०२ ४९८१). या लेखाशिर्षाखाली दरशावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२४१६२१२८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

२०१८/०९  
(बा.बा. नारायणकर )  
अवर सचिव

प्रति,

अधिकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ,ठाणे.

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई २३

कोर्यकारी अभियंता, ठाणे लघुपाटबंधारे विभाग, कळवा - ठाणे

आयुक्त,आदिवासी विकास,नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास,नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ,नाशिक/ठाणे

जिल्हा कोषागार अधिकारी,ठाणे/नाशिक

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नाशिक

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

मुख्य अभियंता, (बासप्र) व सहसचिव,जलसंपदा विभाग, मंत्रालय

आंतरिक्ष विभाग व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे , जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग , (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय,मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-१/३ (सिध्दनव्यव्य) कामे , जलसंपदा विभाग, मंत्रालय,मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय,मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंजालय, मुंबई

श्री. मंशाम,संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंजालय.